

सर्व शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा लेखाशिर्ष २२०२ आय४४१ आणि राज्य हिस्सा लेखाशिर्ष २२०२ आय४५२ खाली निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन.

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७ / प्र.क्र.०४ / कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: ०३ मार्च, २०१८

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५ / अर्थ-३, दि. १८.०४.२०१७..
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ / प्र.क्र.९४ / अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७ व ०६-०२-२०१८.
- ४) मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारचे पत्र क्र. एफ नं.४-२/२०१७-ईई.८(II), दि.०७/०२/२०१८ (चार पत्रे)
- ५) आदिवासी विकास विभागाचा समक्रमांकीत शासन निर्णय दि. ०७ सप्टेंबर , २०१७
- ६) शालेय शिक्षण विभाग, नस्ती क्र. एसएसए-२०१७/प्र.क्र.११० (भाग-३) /एसडी-१.

शासन निर्णय :-

सर्व शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्र. टी-५, २२०२ , सर्वसाधारण शिक्षण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०१, प्राथमिक शिक्षण, ७९६ जनजाति क्षेत्र उपयोजनाए (०१) जनजाति क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०६) सर्व शिक्षा अभियान योजना (६० टक्के केंद्र हिस्सा) लेखाशिर्ष (२२०२ आय ४४१), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) करिता एकूण रु.९८००.०० लाख तरतूद अर्थसंकल्पित आहे. तर त्यास समरूप राज्य हिस्सा म्हणून (०१) (०७) सर्व शिक्षा अभियान योजना (४० टक्के राज्य हिस्सा) लेखाशिर्ष (२२०२ आय ४५२) ३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर) करिता एकूण रु. ६६००.०० लाख तरतूद अर्थसंकल्पित आहे. यापैकी केंद्र हिस्सापोटी रु. १९१२.०३ लाख (रुपये एकोणिस कोटी बारा लाख तीन हजार फक्त) इतका निधी तर त्यास समरूप राज्य हिस्सा म्हणून रु.१२,७४,६८,६६७ (रुपये बारा कोटी चौ-याहत्तर लाख अडसष्ट हजार सहाशे सदुसष्ट फक्त) इतका निधी संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग तथा नियंत्रक अधिकारी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेला आहे.

२. केंद्र शासनाने उपरोक्त योजनेंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता रु. १७५२.५२ लाख इतका निधी वितरीत केला आहे. त्यानुषंगाने शालेय शिक्षण विभागाने वाचा क्र.६ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार या योजनेंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्र. टी-५, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०१, प्राथमिक शिक्षण, ७९६ जनजाति क्षेत्र उपयोजनाए (०१) जनजाति क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०६) सर्व शिक्षा अभियान योजना (६० टक्के केंद्र हिस्सा) (२२०२ आय४४१), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली रु.१७५२.५२ लाख (रुपये सतरा कोटी बावन्न लक्ष बावन्न हजार फक्त) इतका निधी तर त्यास समरूप राज्य हिस्सा म्हणून (०१) (०७) सर्व शिक्षा अभियान योजना (४० टक्के राज्य हिस्सा) (२२०२ आय४५२) ३१- सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली रु.१९६८३४.६६७ (रुपये अकरा कोटी आडूसष्ट लक्ष चौतीस हजार सहाशे सदुसष्ट फक्त) इतका निधी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग तथा नियंत्रक अधिकारी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर वितरीत निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BEAMS) खर्चासाठी नियंत्रक अधिकारी यांना सुपूर्द करण्यात येत आहे. सदरचा निधी आदिवासी क्षेत्रात व आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्याची दक्षता नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. तसेच वाचा क्र. १, २ व ३ मधील नमूद सर्व अटी व शर्तीची पूर्तता करण्याची दक्षता नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

४. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये.

५. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, शालेय शिक्षण विभाग व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ /प्र.क्र.७५ /अर्थ-३, दि.१८.०४.२०१७ नुसार प्राप्त अधिकार तसेच वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ७० /अर्थोपाय, दि. १६.०२.२०१८ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201803011308081924 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

रविंद्र औटे
अवर सचिव.

प्रत,

१. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ अमरावती.
५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग (अर्थ-१९) / (व्यय-१४) मंत्रालय, मुंबई-३२
८. निवडनस्ती, कार्यासन- ०६, आदिवासी विकास विभाग.